



27th September 2023

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 (Stock Code: "FSL") **BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 (Scrip code: "532809")

Dear Madam/Sir,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi), both having electronic editions, confirming dispatch of the Postal Ballot notice.

Request you to kindly take the same on record.

For Firstsource Solutions Limited

Pooja Nambiar Company Secretary Encl. A/a **FINANCIAL EXPRESS** 

# ■ TO LEVERAGE THEIR AI TOOLS AND SERVICES

# Infosys, Microsoft tie up for Al-enabled solutions

Firms to join their AI capabilities to boost enterprise functions

SAMEER RANJAN BAKSHI Bengaluru, September 26

**INFOSYS ANNOUNCED THAT** it is collaborating with Microsoft to jointly develop industry solutions that will leverage their respective artificial intelligence (AI) tools and services — Infosys Topaz and Microsoft's Azure OpenAI Service and Azure Cognitive Services. Both organisations will bring together their respective AI capabilities to enhance enterprise functions with AIenabled solutions across multiple industries.

The integrated solutions will accelerate rapid democratisation of data and intelligence and drive new revenue growth, said the company in a filing with BSE. The partnership comes days after the Indian IT majorannounced expanding its strategic collaboration with NVIDIA to help enterprises drive productivity gains with

**DEAL BOOK** 

■ Infosys & Microsoft will jointly develop industry solutions that will leverage their AI tools

■ The integrated solutions 'will accelerate rapid democratisation of data and intelligence and drive new revenue growth'



**HCLTech** 

announced

partnerships with

enabled solutions

Microsoft for AI-

announced NVIDIA will train 50,000 employees on Al technology

generative AI applications and gram and train 10,000 solutions. It also said that HCLTech engineers and archi-NVIDIA will train 50,000 tects in advanced AI technoloemployees on AI technology. gies. Similarly, TCS MBU Just two months ago, Tata (Microsoft Business Unit) plans Consultancy Services (TCS) and to get 25,000 associates trained HCLTech announced partnerand certified on Azure Open AI

> technology. Generative AI has opened new avenues of AI applications and key enterprise functions

to help clients accelerate their

adoption of this powerful new

across industries, and Infosys is providing services, frameworks, solutions, and platforms in multiple application areas, such as semantic search, document summarization, contact center transformation, AI-augmented software development lifecycle (SDLC) and marketing content creation.

Balakrishna DR, executive vice president and global head — AI and automation, application development and maintenance, Infosys, said Infosys Topaz is empowering businesses with improved operational efficiencies and reduced time-to-market for launching new products and services.

He added, "Through our strategic collaboration with Microsoft, we will continue to lead the generative AI revolution, helping businesses amplify human potential and navigate their next move towards becoming AI-first enterprises."

Nicole Dezen, chief partner officer, Microsoft Corp, said the partnership will help customers develop new business models and realise new revenue streams.

# No salary for Ambani kids, only meeting fees

PRESS TRUST OF INDIA New Delhi, September 26

BILLIONAIRE **MUKESH AMBANI'S** three children as directors of Reliance Industries will be paid only a fee for attending board and committee meetings, the company said in a resolution seeking share-

holder nod for their appoint-

ment on its board.

While Ambani, 66, drew nil salary from the company since the 2020-21 fiscal year, other executive directors including his cousins Nikhil and Hital are paid a salary, perquisites, allowances and commission.

His three children — twins Akash and Isha (both 31) and Anant (28 years) — will get only a sitting fee and a commission on the profit earned by the firm.

The terms of the appointment of the three are the same as the ones on which Ambani's wife Nita was appointed to the company board in 2014. She earned a sitting fee of ₹6 lakh and a commission of  $\mathbb{Z}^2$  crore in the FY23, according to the company's latest annual report.

Ambani, 66, had at the company's annual shareholders meeting last month announced that his three children Akash, Isha and Anant would be inducted into Reliance's board TERMS SAME AS NITA AMBANI'S



drew nil salary from the company since the 2020-21 fiscal year

Other executive directors are paid a salary, perquisites, allowances and commission

will get only a sitting fee and a commission on profit earned by the firm

■ The terms are the same as Nita Ambani's when she was appointed to the company board in 2014

of directors (BoD). He also stated that he would continue to be the chairman and CEO of the company for five more years, with a focus on grooming and empowering its 'next-gen' leaders.

Reliance has now sent out a postal ballot to shareholders seeking a nod for their appointment as board of directors of the company.

"They shall be paid remuneration by way of fee for attending meetings of the Board or Committees thereof or for any other meetings as may be decided by

the Board, reimbursement of expenses for participating in the Board and other meetings and profit-related commission," the notice said. Reliance has five broad verticals —- the oil-tochemical (O2C) business that houses the world's largest single-location refining complex and petrochemical plants, telecom and digital business, retail (both physical and online), new energy, and recently launched financial services.

Last week, Delta Crop was

also served a tax notice

amounting to ₹1,140 crore on

similar grounds. The GST Coun-

cil on August 2 had decided that

28% tax will apply on the full

face value of bets, without any

distinction between games of

# Singapore Airlines, Al to ensure minimum capacity

PRESS TRUST OF INDIA New Delhi, September 26

**AIR INDIA AND SINGAPORE** Airlines will ensure minimum capacity on various domestic and international routes, including Delhi-Sydney and Delhi-Paris, as part of commitments made to fair trade regulator CCI to address possible competition concerns arising out of the Vistara merger.

**Competition Commission** of India (CCI), on September 1, approved the proposed merger of Vistara with Air India under a deal wherein Singapore Air lines will also acquire a 25.1 per cent stake in Air India.

Certain competition concerns due to the proposed merger were raised by the watchdog and to address them, the airlines have given certain commitments with respect to the merger.

As per the commitments, Air India has voluntarily offered to maintain "mini mum capacity/ supply level' on certain overlapping O&D (Origin & Destination) domestic and overseas routes.

They are Bhubaneshwar-Delhi, Bengaluru-Guwahati, Cochin-Delhi, Delhi-Thiruvananthapuram, Amritsar-Delhi, Bhubaneshwar-Mumbai and Bengaluru-Delhi in the domestic segment, according to a 73-page CCI order that has been made public. The international routes where Air India will maintain minimum capacity/supply level are Delhi-Sydney, Delhi-Melbourne, Delhi-Paris and Delhi-Frankfurt.

# Pegatron's iPhone factory in TN to be shut for third day A PRODUCTION SHUT-

**DOWN** at Apple supplier Pegatron's India iPhone factory is expected to extend into Wednesday and disruptions could last longer as authorities investigate a fire at the Taiwanese firm's only India plant, four sources said. Pegatron described the Sunday fire as a "spark incident" which caused no injuries and said has "no financial or operational impact to Pegatron Corporation", but called off all assembly shifts for Monday and Tuesday, Reuters previously reported.

Four sources briefed on the matter said Wednesday shifts were also unlikely. One of them said damage was being repaired at the plant in Chengalpattu area near Chennai in Tamil Nadu, and in the worst case the shutdown could last the entire week.

One of the sources said Apple representatives were collaborating with Pegatron after the incident. Apple and

# **AFTER THE FIRE**

ships with Microsoft to help

clients with enhanced AI-

Microsoft to offer a compre-

hensive skills development pro-

HCLTech is working with

enabled solutions.

- Pegatron has asked independent surveyors to assess the fire damage
- The affected India plant accounts for 10% of Apple's iPhone production in the country

Pegatron did not respond to requests for comment. Pegatron has asked independent surveyors to assess the fire damage, a fifth source said.

The disruptions are the latest to impact Apple suppliers in India, a country where the US giant is fast expanding manufacturing of iPhone and other devices for local market and exports. The affected Pegatron India plant accounts for 10% of Apple's iPhone production in the country.

- REUTERS

# Dream11 challenges GST notice in Bombay HC

**PRIYANSH VERMA** New Delhi, September 26

**DREAM SPORTS, THE** parent company of India's online gaming platform Dream11, on Tuesday filed a writ petition in the Bombay High Court, challenging a notice issued by the tax authorities alleging evasion of goods and services tax (GST).

As per reports, the tax demand on the company is to the tune of ₹25,000 crore, the largest indirect tax notice served on any firm so far, but FE could not verify this figure.

Dream Sports challenged the levy of 28% of GST on the face value bets, in a writ petition. It argued that the services provided by the online gaming firm are predominantly games of skill, not amounting to betting or gambling, and said the higher levy was violative of Article 141 of the Constitution of India. According to the petition

reviewed by FE, the company challenged the impugned notices seeking to tax the price pool contribution, as an "actionable claim." It claimed that it's not a supplier of the actionable

SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 ("SEBI ICDR Regulations")

As per reports, the tax demand on Dream Sports is to the tune of ₹25,000 crore, the largest indirect tax notice served on any firm so far

claim, hence, there can be no liability of GST.

Further, Dream Sports challenged the notices pertaining to tax the entire contest entry amount, which is the sum total of platform fees on which GST has been discharged and the

participants contribution to the prize pool. The petitioner has called it violative of Article 14 on the Constitution. Dream11 has over 180 mil-

lion users on its platform. In FY22, it reported a net profit of ₹142 crore and an operative revenue of ₹3,841 crore.

The writ petition comes in the backdrop of the Supreme Court staying the Karnataka High Court's ruling, which quashed a GST notice against online gaming company Gameskraft for alleged tax evasion to the tune of ₹21,000 crore.

RP-Sanjiv Goenka Group FIRSTSOURCE SOLUTIONS LIMITED

skill or chance.

# CIN: L64202MH2001PLC134147

Registered Office: 5th Floor, Paradigm 'B' Wing, Mindspace, Link Road, Malad (West), Mumbai - 400 064, India Tel: + 91 (22) 66660888, Fax: + 91 (22) 66660887 Web: www.firstsource.com Email: fsl@3i-infotech.com/complianceofficer@firstsource.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

# NOTICE of Postal Ballot is hereby given to the Shareholders of Firstsource

Solutions Limited ('the Company'), pursuant to Section 108 and Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration), Rules, 2014 and Secretarial Standards-2 (SS-2), as amended time to time ('Management Rules'), read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No.22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 General Circular No. 3/2022 dated May 5, 2022, General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and other applicable provisions, of the act, rule, regulations, circulars and notification, (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), that the following Special Resolution(s) are proposed for consideration by the Shareholders of the Company for passing by means of Postal Ballot by way of voting through electronic means

('remote e-voting') process: Description of the resolutions Appointment of Mr. Ritesh Mohan Idnani (DIN: 06403188) as a Managing Director & CEO Re-appointment of Mr. Sunil Mitra (DIN: 00113473) as an Independent Appointment of Mr. T. C. Suseel Kumar (DIN: 06453310) as an Appointment of Ms. Rekha Sethi (DIN: 06809515) as an Independent

2. The Notice of Postal Ballot has been sent only through electronic mode on September 26, 2023 to all those Members, whose email address were registered with the Depository Participants as on the close of business hours of Friday. September 22, 2023 (the "Cut-off date"), in the accordance with the MCA Circulars and the SEBI circulars. In compliance with the above circulars, the Company has provided only the remote

e-voting facility to its Members, to enable them to cast their votes electronically instead of submitting the Physical Postal Ballot Form. The Communication of the assent or dissent of the Members would take place only through the remote e-voting system. For this purpose, the Company has appointed Central Depository Services (India) Limited ('CDSL') for facilitating remote e-voting to enable the Members to cast their votes electronically only. The detailed procedure and instructions for remote e-voting are enumerated in the

Postal Ballot Notice. The remote e-voting will commence from 9.00 a.m. (IST) on Thursday, September 28, 2023 and ends at 5.00 p.m. (IST) on Friday, October 27, 2023. During this period, Members whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners and holding shares in the physical or dematerialised form, as on the Cut-off date Friday, September 22, 2023, may cast their votes electronically, as set out in Notice of the Postal Ballot through remote e-voting of CDSL. The voting rights of shareholders shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. A person who is not a Shareholder as on the cut-off date should treat the Postal Ballot for the Information purpose only. In case of Joint holders, only such joint holder who is higher in the order of names will be entitled to do e-voting on the Resolution included in the Postal Ballot Notice.

5. In line with the MCA Circulars and SEBI Circulars, the copy of Postal Ballot Notice is also available on Company's website at www.firstsource.com, on the websites of NSE at www.nseindia.com and BSE at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com.

6. Shareholders holding shares in physical form, are requested to send a scanned copy of the signed request letter mentioning the Folio Number, Name of the Shareholder, complete address, mobile number, email address to be registered along with scanned self-attested copy of the PAN and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAAR) supporting the registered address of the Shareholder, by email to Registrar and Share transfer Agent (RTA)'s email address at fsl@3i-infotech.com.

 Mr. Omkar Dindorkar (Certificate of Practice No. 24580), failing him, Ms. Deepti Kulkarni (Certificate of Practice No. 22502), Partners of M/s. MMJB & Associates LLP, Practicing Company Secretaries, have been appointed as the scrutinisers for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

8. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no.1800 22 55 33.

Pooja Nambiar

Company Secretary

By order of the Board of Directors Place: Mumbai

CAROL INFO SERVICES LIMITED

CIN: U74999MH1979PLC021942

Registered Office: Wockhardt Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051. Telephone: +91 22 2653 4444 / Fax: +91 22 2652 3905 Email ID: investorrelations@carolinfoservices.com Website: www.carolinfoservices.com

### INFORMATION REGARDING THE 43<sup>RD</sup> ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VC/OAVM

This is to inform that the 43" Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of Carol Info Services Limited ('the Company') has been convened to be held at 11:30 am (IST) on Friday, 20th October, 2023 through Video Conferencing ('VC') facility/Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars dated 5" May, 2020, 13" January, 2021 8" December, 2021, 14" December, 2021, 5" May, 2022 and 28" December 2022 and 25" September, 2023 read with Circulars dated 8" April, 2020 and 13" April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars').

The Company has engaged National Securities Depository Limited ('NSDL') for providing VC/OAVM and e-Voting facility to all the Members to enable them to attend the AGM through VC/OAVM and also cast their vote electronically on all the resolutions as set out in the Notice of the AGM. Facility for e-Voting during the AGM will be made available to those Members who attend the AGM and have not casted their vote on the resolutions through remote e-Voting. Members who have casted their vote by remote e-Voting prior to the AGM can participate in the AGM through VC/OAVM but will not be entitled to cast their vote again. The details and process of e-Voting will be provided in the Notice of the AGM.

Please note that no provision has been made to attend and participate in the 43" AGM of the Company in-person and hence Members attending the meeting through VC facility/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of the AGM along with the Annual Report FY22-23 will be sent (of all the holders), Folio No./DPID, Client ID, Mobile Number, Residential Address (along with self-attested copy of address proof) and a self-attested copy of the PAN card (of all the holders) in order to receive the Notice of the AGM and Annual Report along with voting instructions login ID and password for e-Voting and for attending AGM.


This notice is issued for the benefit of the Members of the Company in compliance with the applicable Circulars of MCA.

Date: 26" September, 2023

Place: Mumbai

By order of the Board of Directors For Carol Info Services Limited

Sd/-Stephen D'Souza **Managing Director** 



announcement for the offer document. All capitalized terms used herein and not defined herein shall have the meaning assigned to

them in the Prospectus dated September 21, 2023 (the "Prospectus") filed with the Stock Exchanges, namely NSE pursuant to the

# kontor **KONTOR SPACE LIMITED**

(Formerly known as Kontor Space Private Limited) CIN: U70109MH2018PLC304258

Our Company was incorporated as 'Kontor Space Private Limited' on January 17, 2018 as a Private Limited Company under the Companies Act, 2013 with the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra. Pursuant to a special resolution passed by our shareholders in the Extra-Ordinary General Meeting held on June 27, 2023, our Company was converted from a Private Limited Company to Public Limited Company and consequently, the name of our Company was changed to 'Kontor Space Limited', and a fresh certificate of incorporation dated July 19, 2023 was issued to our Company by the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra. The corporate identification number of our Company is U70109MH2018PLC304258. We provide "space-as-a-service" by renting and managing commercial spaces. With our technological expertise, we aim to foster a culture of collaboration and productivity by offering flexibility, convenience, and astounding quality at a significantly competitive price to our clients ranging from small-scale startups to large conglomerates

Registered Office: Office No. A1 & B1, 9th Floor, Ashar IT Park Road No. 16 Z, Wagle Industrial Estate, Thane West, Maharashtra 400604 Tel: +91 022- 62790001 | E-mail: info@kontorspace.in | Website: https://kontorspace.in/

Contact Person: Mrs. Anamika Talesara, Company Secretary and Compliance Officer

# **OUR PROMOTERS: MR. KANAK MANGAL AND MRS. NEHA MITTAL**

# CORRIGENDUM: NOTICE TO THE INVESTORS ("Notice")

This corrigendum ("Corrigendum") should read with in conjunction with the Prospectus dated September 21, 2023 filed with National Stock Exchange of India Limited (NSE) in relation to the SME Initial Public Offer ("SME IPO") of Kontor Space Limited. The Investors may note the following corrections to the Prospectus: Revision in Issue Schedule: The Investors are requested to note that the Date of Closing of Issue is October 03, 2023 which was earlier September 29, 2023, in

accordance with Prospectus dated September 21, 2023, for September 28, 2023 being a Bank Holiday. The Issue will open upon the commencement of the banking hours and will close upon the close of banking hours on the dates mentioned below:

**EVENT** INDICATIVE DATE Issue Opening Date September 27, 2023 October 03, 2023 Finalization of Basis of Allotment with the Designated Stock Exchange On or about October 06, 2023 Initiation of Allotment / Refunds / Unblocking of Funds from ASBA Account or UPI ID linked bank account On or about October 09, 2023 Credit of Equity Shares to Demat accounts of Allottees On or about October 10, 2023 Commencement of trading of the Equity Shares on the Stock Exchange On or about October 11, 2023

The information in this Corrigendum supersedes the information pertaining to the Issue Closing Date in the Issue Schedule or elsewhere detailed in the Prospectus, Abridged Prospectus and other Issue Material to the extent inconsistent with the information in the Advertisement. The information in this Corrigendum supersedes the information in the Prospectus, Abridged Prospectus and other Issue Material to the extent inconsistent with the information in the Prospectus Abridged Prospectus and

All capitalised terms used in this Corrigendum shall unless the context otherwise requires, have the same meanings as ascribed in the Prospectus. LEAD MANAGER TO THE ISSUE COMPLIANCE OFFICER OF THE ISSUER REGISTRAR TO THE ISSUE



SRUJAN ALPHA CAPITAL ADVISORS LLP Registered Address: 112A, 1st floor, Arun Bazar, S.V. Roa Beside Bank of India, Malad (West), Mumbai - 400 064 Correspondence Address: 824 & 825, Corporate Avenue, Sonawala Rd, opposite Atlanta Centre, Sonawala Industry Estate, Goregaon, Mumbai- 400063

Contact Person: Mr. Jinesh Doshi E-mail: jinesh@srujanalpha.com Website: www.srujanalpha.com SEBI Registration Number: INM000012829

# CAMEO CAMEO CORPORATE SERVICES

Registered Address: "Subramanian Building". #1, Club House Road, Chennai - 600 002 Tel: +91-44-40020700, 28460390 Fax: +91-44-28460129

Email: investor@cameoindia.com Website: www.cameoindia.com CIN No.: U67120TN1998PLC041613 SEBI Registration Number: INR000003753

Contact Person: Mr. R.D. Ramasamy, Director | Website: www.kontorspace.in

kontor KONTOR SPACE LIMITED Compliance Officer: Mrs. Anamika Talesara Address: Office No. A1 & B1, 9th Floor, Ashar IT Park Road, Road No. 16 Z, Wagle Industrial Estate, Thane

(West), Thane-400604, Maharashtra, India Tel: +91 022- 62790001 Email: companysecretary@kontorspace.in CIN: U70109MH2018PLC304258

Investors can contact the Compliance Officer or the Registrar to the Issue in case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of allotment, non-credit of allotted shares in the respective beneficiary account and refund orders, etc.

> For and on behalf of KONTOR SPACE LIMITED

Anamika Talesara

financialexp.epap.in 

electronically to only those Members whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ('Registrar')/Depositories. A copy of the above documents will also be available on the website of the Company at www.carolinfoservices.com and NSDL at www.evoting.nsdl.com. In compliance with the MCA Circulars, no physical copies of AGM Notice and Annual Report will be sent to any Members. Hence, Members who have not yet registered their email addresses are requested to update it by sending an application letter to investorrelations@carolinfoservices.com along with details such as Name

> Place: Mumbai, Maharashtra Date: September 26, 2023

Tel: +91 022-4603 0709

Company Secretary and Compliance Officer

Our Company is proposing, subject to requisite approvals, market conditions and other considerations, to issue Equity Shares on a rights basis and has filed a Prospectus with the, National Stock Exchange of India Limited (NSE). The Prospectus shall be available on website of the Company at https://kontorspace.in/ and the website of the Lead Manager www.srujanalpha.com Investors should note that investment in equity shares involves a degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 23 of the Prospectus. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. The announcement does not constitute an offer of Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States and any Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States.

Date: September 26, 2023 

# रिक्षा विहिरीत कोसळून नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : धायरीहून जेजुरी येथे नवदाम्पत्याला देवदर्शनासाठी घेऊन जाणारी रिक्षा सासवडजवळील बोरावके मळा येथे विहिरीत कोसळली. या अपघातात नवदाम्पत्यासह एका तरुणीचा मृत्यू झाला. तर दोन जणांना वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. सोमवारी (२५ सप्टेंबर) रात्री

आठच्या सुमारास ही घटना घडली रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटून रिक्षा विहिरीत कोसळली. या अपघातात रोहित विलास शेलार (वय २३) आणि वैष्णवी रोहित शेलार (वय १८) यांच्यासह श्रावणी संदीप शेलार (वय १७) यांचा मृत्यू झाला. तर शीतल संदीप शेलार (वय ३५) आणि आदित्य मधुकर घोलप ( वय २२) हे जखमी झाले आहेत.

हेक्टरपेक्षा अधिक आहे किंवा ज्या

शाळा नव्या पद्धतीने बांधलेल्या

आहेत, त्याच शाळांची निवड

करण्यात आली आहे. निवडलेल्या

शाळांमध्ये भौतिक सोईसुविधा

निर्माण करण्याकरिता आदिवासी

आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली

समिती स्थापन करण्यात आली

🕨 खादी आणि ग्रामोद्योग आयोग

Ministry of MSME (Goyt, of India)

सी. बी . कोरा इन्स्टिटयट

शिपाला गाव, गावदवा मदाना जवळ, बारावला (पाष्ट्रचम), मबर्ड-९२

गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सहीत कीर्स

बासक टलारग कास

कोर्स २.१०.२०२३ पासून सुरु (२५ दिवस)

फ्रॉक, पंजाबी टॉप, पंटियाला,

माधा-कटोरी-प्रिन्सेस कट ब्लाऊज

नऊवारी साडी आणि इतर फॅशन सहित

रु. ५० लाखा पर्यंत कर्ज योजना अनदानासहित

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

किरकोळ कामांसाठी

ई-निविदा सूचना

ई-निविदा सूचना क्र. टीआरएस-बीआयए-२३-२४

्र आयआरएसपी-सीबीआर-६.

कामाचे नाव: कन्व्हर्शनल ब्रेक रिगिंगसाठी टीबीय

पीबीय प्रकारच्या ब्रेक रिगिंगपासून डब्ल्युएजी ९ लोके

कामाचे अंदाजे मूल्य : **रु. २,१९,०४,६८२.२०**/-

(रुपये दोन कोटों एकोणीस लक्ष चार हजार सहारे

ब्याऐंशी आणि वीस पैसे मात्र). **बोली सुरक्षा/ इसार** 

रक्कम ठेव: रु. २,५९,६००/- (दोन ल

एकोणसाठ हजार सहाशे मात्र), **कामाचा पूर्तत** 

**कालावधी :** एलओए जारी केल्याच्या दिनांकापास्

१८ (अठरा) महिने. **निविदेच्या समाप्तीसाठी दिनांव** 

आणि वेळ: १९.१०.२०२३ रोजी ११.३० व

संकेतस्थळ तपशील आणि निविदा तपशील व

वरि. विभा. विद्युत अभियंता (टीआरएस)

द.पू.म.रे., भिला

पाहता येईल : http://www.ireps.gov.in.

f दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 🗄 @se

मोटिव्हेच्या ब्रेक रिगिंगचे कन्व्हर्जैन

# २५० आदर्श आश्रमशाळांचा विकास

निवासी आश्रमशाळांपैकी 240 'आदर्श विकसित आश्रमशाळा' म्हणून करण्यात येणार आहेत. नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांतील २५० आश्रमशाळांची आदिवासी विभागाने मंगळवारी घोषित केली.

दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आश्रमशाळांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सरकारने २०२१ मध्ये १२१ आश्रमशाळा आदर्श आश्रमशाळा बनविल्या आहेत. त्यामध्ये २५० आश्रमशाळांची भर पडणार आहे. ज्या शाळा व परिसराचे क्षेत्रफळ ३

# विधि आयोगाचा अहवाल लवकरच

(पान १ वरून) झाल्यानंतर याबाबत हालचालींना अधिक जोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संबंधित घडामोडींशी अधिकाऱ्यांनी माहितीनुसार २०२४ आणि २०२९ या दोन लोकसभा निवडणूक (इलेक्शन सायकल) एकत्रित निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याची शिफारस विधि आयोगाने केली आहे.

२०२०मध्ये २२व्या विधि आयोगाची तीन वर्षांसाठी स्थापना करण्यात आली असली तरी कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांची अध्यक्षपदी नियुक्ती नोव्हेंबर २०२२मध्ये करण्यात आली. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये आयोगाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्याला ३१ ऑगस्ट २०२४पर्यंत मुदतवाढ 'पोक्सो' कायद्यातील सहमतीने शारिरीक संबंधांचे वय घटविणे आणि प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) ऑनलाईन दाखल करण्याबाबत शिफारसीही या २२व्या आयोगाकडून येणे अपेक्षित आहे.

### २१वा विधि आयोगही अनुकूल निवृत्त न्यायमूर्ती बी. एस. चौहान

यांच्या अध्यक्षतेखालील २१व्या विधि आयोगाने २०१८ साली सादर केलेल्या अहवालात 'एक देश एक निवडणूक' ही संकल्पना उचलून धरली होती. मात्र, अंतिम शिफारस करण्यापूर्वी सर्व संबंधितांशी चर्चा करून याचा अधिक अभ्यास करणे आवश्यक असल्याचे आयोगाने म्हटले होते. ही अंतिम शिफारस सादर करण्याआधीच आयोगाचा कार्यकाळ संपृष्टात

## आत्मनिर्भरतेच्या संकल्पाला दातृत्वाची साथ हवी!

*(पान १ वरून)* काहीजण त्रास द्यायला लागले. त्यामुळे ते दुकानही बंद करावे लागले'', अशी व्यथा दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त

या अपयशातून पुढे जात त्रिवेणी समाज विकास केंद्राची वाटचाल सुरू आहे. तृतीयपंथीयांसाठी काही सरकारी योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी संस्थेची मागणी आहे. शिवाय निवारा आणि निवृत्ती वेतन अशा संस्थेच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. तृतीयपंथीयांना सन्मानाने जीवना जगता यावे, यासाठी अनेक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा संकल्प आहे. त्यास दातृत्वाचे बळ देण्याची आवश्यकता आहे.


# महाराष्ट्र-कर्नाटकात 'उसाचे राजकारण'

ऑक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू करण्यास कर्नाटक सरकारची वेसण; महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कारखानदारांना फायदा

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर: उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम ऑक्टोबरमध्येच सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कर्नाटक सरकारने नोव्हें बरपूर्वी कारखाने सुरू झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सिद्धरामय्या सरकारचे हे पाऊल पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांना फायदेशीर ठरणार असून उत्तर कर्नाटकातील भाजपबहुल साखर कारखानदारांची मात्र कोंडी

देशात सर्वप्रथम कर्नाटकात साखरेचा हंगाम सुरू होतो. तेथील कारखाने दरवर्षी ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू करतात.



पार्श्वभमीवर कर्नाटकच्या ऊस त्यांनी ऑक्टोबरमध्ये विकासमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ८ हंगाम जुलै रोजी बैठक झाली. यात उसाचे करण्याचा निर्णय घेतला होता. शेतकरी संघटनांच्या दबावामुळे होणार असल्याने कारखान्यांमधील अन्य राज्यात ऊस विक्रीवरील बंदी अनाठायी स्पर्धा टाळण्यासाठी १ लागल्यामुळे कर्नाटकचा हंगाम सूचना देण्यात आल्या. दरम्यान, लवकर सुरू झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या कर्नाटकातील अनेक साखर कारखान्यांची कोंडी होण्याची कारखानदार आता भाजपमध्ये आले

साखर कारखानदारांच्या संघटनेच्या मते पावसाळी वातावरण, ऊस पक्व होण्यापूर्वी गाळप केल्यास उतारा कमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोेव्हेंबरमध्ये गाळपास परवानगी द्यावी, अशों मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे व्यंकटेश्वरा शुगर्सचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांनी 'लोकसत्ता'ला सांगितले शक्यता निर्माण झाली होती. मात्र नेहमीप्रमाणे

कारण काय? कर्नाटकातील 'सिस्मा' या

आता कर्नाटकचे व्यापारी औद्योगिक विभागाचे सचिव डॉ. रिचर्ड व्हिन्सेंट डिसोजा यांनी १ ते १५ नोव्हेंबरपूर्वी गाळप सुरू केल्यास संबंधित कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे आता कर्नाटकातील भाजप नेत्यांच्या कारखान्यांची मात्र कोंडी होणार आहे.

# गांधी कुटुंबाशी संबंधित रुग्णालयाचा वाद चिघळला

पीटीआय, अमेठी

अमे**ठीमधील संजय** गांधी निर्णयानंतर सुरू झालेला वाद अधिक वाढला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या निदर्शनांमध्ये मंगळवारी समाजवादी पक्षानेही सहभाग घेतला. अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस व सपवर जोरदार टीका केली.

संजय गांधी रुग्णालय हे संजय मेमोरियल ट्स्टद्वारे चालवण्यात येते आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या ट्रस्टच्या अध्यक्ष

या रुग्णालयात १४ सप्टेंबरला एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला होता. एक किरकोळ शस्त्रक्रिया करण्यासाठी तिला तिथे दाखल करण्यात आले होते. भुलीची

राजश्री 50

अतिरिक्त मात्रा दिल्यामळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीने केला होता. त्यानंतर १७ सप्टेंबरला रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात

सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत. रुग्णालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले. त्यामध्ये समाजवादी पक्षाचे जिल्हाप्रमुख राम उदित यादव हेही सहभागी झाले. संजय गांधी रुग्णालयातील सेवा पुन्हा सुरू होत नाही आणि जिल्ह्यातील इतर सुविधांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरू राहील असे काँग्रेसचे माजी आमदार दीपक सिंह

यांनी सांगितले.

### जाहीर घोषणा - आयबीसी, २०१६ अंतर्गत विक्री सूचना आशापुरा इन्टिमेट्स फॅशन लिमिटेड (परिसमापनातील)

सीआयएन : एल१७२९९एमएच२००६पीएलसी१६३१३३ बी.एस. रोडलगत, माहीम डिव्हिजन, दादर प., मुंबई-४०० ०२८, महाराष्ट्र

दी इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्ट्सपी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्विडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६च्य विनियम ३२ अन्वये आशापुरा इन्टिमेट्स फॅशन लिमिटेड (परिसमापनातील) यांच्या लिलाव विक्रीबाबत बोली सादरीकरणाच्या प्रयोजनार्थ संभाव्य बोलीदारांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती गागविणारी जाहीर घोषणा याद्वारे करण्यात येत आहे.

गत्रता कसोट्यांची पर्तता करणारे अर्हतापाप्त बोलीदार निम्नोक्लेखित राखीव किमतीपेक्षा कमी नसलेलं बोली लावन आणि ई-लिलाव प्रक्रिया माहिती कागदपत्राच्या शर्तीसापेक्ष ई-लिलावात सहभागी होऊ

मत्तांचे वर्णन	राखीव किंमत	इरठे	वाढीव मूल्य
मत्ता प्रवर्ग १: पॅसिफिक प्लाझा, गॅरेज गल्ली, दादर	४,९६,६०,३००	४९,६६,०३०	8,00,000
(पश्चिम)-४०० ०२८ येथील जमीन आणि इमारत जशी			
आहे जेथे आहे तत्त्वावर:			
<b>युनिट नं. १,</b> तळमजला, पॅसिफिक प्लाझा-२५५ चौ.फूट.			
<b>युनिट नं. ४,</b> तळमजला, पॅसिफिक प्लाझा-२५९ चौ.फूट.			
<b>युनिट नं. ३,</b> तळमजला, पॅसिफिक प्लाझा-२५५ चौ.फूट.			
मत्ता प्रवर्ग २: 'कृष्णा कॉम्प्लेक्स', हरिहर कम्पाऊण्ड,	१४,७१,५५,०००	१,४७,१५,५००	4,00,000
दापोडे गावचा भूमापन क्र. ११३/२, भिवंडी येथील जमीन			
व इमारत जशी आहे जेथे आहे तत्त्वावर.			
श्ल्या मजल्यावरील <b>गाळा क्र. डी६/ १०१ ते १०९-</b>			
२४,७५० चौ.फूट.			
श्ल्या मजल्यावरील <b>गाळा क्र. डी६/ ११०-</b> २७०१ चौ.फूट.			
श्ल्या मजल्यावरील <b>गाळा क्र. डी६/ १११-</b> २५५० चौ.फूट.			
२ऱ्या मजल्यावरील <b>गाळा क्र. डी६/ २०१ ते २०९-</b>			
२४,७५० चौ.फूट.			
२ऱ्या मजल्यावरील <b>गाळा क्र. डी६/ २१०-</b> एकूण सुमारे			
२७०१ चौ.फूट क्षेत्रफळ.			
२ऱ्या मजल्यावरील <b>गाळा क्र. डी६/ २११-</b> २५५० चौ.फूट.			
श्ल्या मजल्यावरील <b>गाळा क्र. डी५/ १०७-</b> २७०० चौ.फूट.			
मत्ता प्रवर्ग ३ : संयंत्र आणि यंत्रसामग्री जशी आहे जेथे आहे	१,७८,९०,५३०	१७,८९,०५३	२,००,०००
तत्त्वावर			

कळविण्यात येते की, **३१ ऑक्टोबर २०२३** रोजी ५ मिनिटांच्या अमर्यादित मुदतवाढींसह **दुपारी** ०२.०० **ते सायं. ०५.०० वाजण्याच्या दरम्यान** ई-लिलाव करण्यात येणार आहे. सर्व संसूचना (liquidation.ashapura@gmail.com)वर पाठवाव्यात.

लेलावाविषयी तपशिलांकरिता कृपया (liquidation.ashapura@gmail.com) वर मेल

आञापरा इन्टिमेटस फॅशन लिमिटेडचे परिसमापव नोंदणी क्र. : आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी/पी०१२००/२०१८-१९/१९९१०३ स्थळ : मुंबर्ड liquidation.ashapura@gmail.con दिनांक : २७.०९.२०२३ संपर्क क्र. : ९००४४७८८११/९३५९१३९०८०/२७६९११३४९०



### दि साऊथ इंडियन बँक लि. क्षेत्रीय कार्यालय, मुंबई परिणी क्रेसेन्झो, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे पूर्व, मुंबई ४०००५१, महाराष्ट्र

जोडपत्र IV ए (नियम ८ (६) ची तरतद पाहा। स्थावर मालमत्तेच्या विक्रीची सुचना

मिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमावली २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतटीसह वाचल्या जाणाऱ्य सिक्युरिटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी लिलाव विक्री सूचना

सचना ह्याद्वारे सर्व जनतेला आणि विशेषतः कर्जदारा (रां) आणि हमीदारा (रां) ना देण्यात येत आहे की. येथे खाली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मालमना दि साउथ इंडियन बँक लि कडे गहाण/ भारीत करण्यात आल्या होत्या ज्याअर्थी बँकेच्या प्राधिकृत अधिकारी (ह्यानंतर एओ असा संदर्भ असलेले) ह्यांनी मागणी सूचन दिनांकित ०२.०१.२०२१ कर्जदार : १) श्री. संजीव एडविन गायकवाड, प्रोप्रायटर: मे. डायनॅमिक ऑईल टेक इंडस्ट्रीज, एफ/२ तळ मजला, खान इस्टेट, वसई स्मॉल स्केल इंडस्ट्री कंपाउंड. गाव पेल्हार, वसई पूर्व महाराष्ट पिन ४०१२०८, येथे राहणार: बी/ २०१, २ रा मजला, चकाला एमआयडीसी, अंधेरी पर्व, मंब पिन ४०००९३ आणि हमीदार: २) श्री. गिल्बर्ट मेसी - ७०१, सी-१, ट्रान्स रेसिडन्सि, सुभाष नगर, क्र. २३, आयसीआयसीआय बँक जवळ चकाला एमआयडीसी अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ आणि ३) श्रीमती डायना संजीव गायकवाड - बी/२०१, II रा मजला, टान्स रेसिडन्सि, सभाष नगर, रोड क्र. २३ आयसीआयसीआय बँक जवळ चकाला एमआयडीसी अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ ह्यांना सिक्युरिटायझेश अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००३ (ह्यानंतर कायदा असा संदर्भ) अंतर्गतच्या कलम १३(२) जारी करण्यात आल्या होत्या आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमावली २००२ च्या नियम ८ सह वाचल्या जाणाऱ्या कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत . देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खाली पूर्ण वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तांच ०५ ०४ २०२३ रोजी ताबा घेण्यात आला होता.

सूचना याद्वारे सर्व जनतेला आणि विशेषत: कर्जदारा (रां) आणि हमीदारा (रां) ना देण्यात येत आहे की येथ खाली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मालमत्ता दि साउथ इंडियन बँक लि., अंधेरी शाखेकडे (सुरक्षित धनको गहाण/ भारीत करण्यात आल्या होत्या ज्याचा दि साऊथ इंडियन बँक लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय, मुंबई (सुरक्षित धनको) च्या प्राधिकृत अधिकारी ह्यांच्या द्वारे ०५.०४.२०२३ रोजी प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला असून ज्याच २६-१०-२०२३ रोजी जे आहे जेथे आहे, जे आहे जसे आहे आणि जसे आहे तसे आहे तत्त्वाव मे. डायनॅमिक ऑईल टेक इंडस्ट्रीज (श्री. संजीव एडविन गायकवाड, डायनॅमिक ऑईल टेक इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर) एफ/२ तळ मजला. खान इस्टेट. वसई स्मॉल स्केल इंडस्टी कंपाउंड, गाव पेल्हार, वसई पूर्व महाराष्ट्र पिन ४०१२०८ येथे कार्यालय असलेले आणि श्री. संजय एडविन गायकवाड राहणार : बी/ २०१ रा मजला, चकाला एमआयडीसी, अंधेरी पूर्व. मुंबई पिन ४०००९३ (कर्जदार) ह्यांचे कडून दि साउर इंडियन बँक लि. देय असलेल्या २१.०९.२०२३ अनुसार र. ४,८०,७१,६६६.८९/- (रुपये चार कोटी ऐंशी लक्ष एकाहत्तर हजार सहारो सहासन्ध आणि एकोणनव्यद पैसे मात्रच्या वसुलीसाठी विक्री करण्यात येणार आहे.

वसलेल्या जिमनीचा धारण केलेला सर्व्हे क्र. ९, हिस्सा क्र. १, त्यांचा सीटीएस क्र. १७ (भाग), १७/१ (भाग) च्या खंड आणि भखंडावर बांधण्यात आलेल्या टान्स रेसिडेन्सी १ सी अँड डी कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.च्या टान्स रेसिडेन्सी म्हणून ज्ञात असलेल्या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील ८१२ चौ. फ. बिल्टअप क्षेत्रफळ असलेल्या सदनिकेचा धारण केलेला क्र. सी/७०१ चा सर्व खंड आणि भूखंड जे श्री. गिल्बर्ट मासी यांच्या मालकीचे आहे, पूर्ण वर्णन उपनिबंधक अश्यरन्स अंधेरी - २ यांच्याकडील नोंदणीकृत करार क्र. बीडीआर-४-०७६४६-२००५ दिनांकित २४.०८.२०२३ आणि नोंदणीकृत गिफ्ट नं: बीडीआर १७ - ५८४५ - २०१७ दिनांकित २२.०६.२०१७ उपनिबंधक अश्युरन्स अंधेरी ६ यांच कार्यालयामध्ये नोंदणीकृत असलेले.

राखीव मूल्य: रु. १,३७,४६,०००/- (रुपये एक कोटी सदतीस लक्ष शेहेचाळीस हजार मात्र) इसारा रक्कम ठेव (इरठे): रु. १३,७४,६००/- (रुपये तेरा लक्ष चौऱ्याहत्तर हजार सहाशे मात्र) चा भरण २५.१०.२०२३ रोजी) सायं. ४.०० वा. पूर्वी प्राधिकृत अधिकारी, दि साऊथ इंडियन बँक लि., प्राधिकृत अधिकारी यांचे नावे मुंबई येथे देय असलेल्या डीडी/ आरटीजीएस द्वारे किंवा आरटीजीएस खाते क्र १४७०७३०००००३११ (आयएफएससी कोड: एसआयबीएल००००१४७)

विक्रीचा दिनांक आणि ठिकाण: २६.१०.२०२३ रोजी दु. २.०० वा. दि साऊथ इंडियन बँक लि. क्षेत्रीय कार्यालय- मुंबई८०४ बी, परिणी क्रेसेन्झो, वांद्रे कुर्ला कॉप्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई ४०००५१ मुंबई महाराष्ट्र. विक्रीच्या अधिक माहिती आणि अटींसाठी कृपया दि साऊथ इंडियन बँक लि.चे संकेतस्थळ म्हणजेच

दिनांक : २५.०९.२०२३, ठिकाण : मुंबई



पीआर/आर/टीआरएस/एएन/१४०

### SRM E-TENDER NOTICE No. 05 / 2023-2024

E-tender mentioned below from registered contractors of appropriate class with central or State Govt. /Semi Govt Department and also registered under M.S.E.T.C.L.'s SRM E-Tender registration system on Mahatransco SRM E-Tendering Website.

Sr. No.	RFX No.	Name of work	
1.	7000028543	Civil works for providing & fixing CPVC pipeline in the switchyard, replacement of damaged chainlink fencing, construction of watchman cabin, construction of RCC culverts & other misc.civil work at 200KV Borivali S/stn	
2.	7000028545	Civil works for metal spreading, earthing water supply line & other misc. works at 220KV Taloja S/stnIst extension	

For further details visit our Website https://srmetender.mahatransco.in (Guest User) Contact Person: - Executive Engineer (Admin): Phone No. (022)-27601622 / Mob. No. 7768000923

Superintending Engineer (Civil), Airoli.

# इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉपोरेशन लि. **इंटरनॅशनल टूर पॅकेज** -मुंबई पासून नपाळ 29 5 रात्र/6 दिवस 🕃 प्रवासाची तारीख 20.11.2023 09.01.2024 दर्शनीय स्थले काठमांडु आणि पोखरा पॅकेजची ₹58,900/<u>-</u>\* थायलड **25** 4 रात्र/5 दिवस **१**२ प्रवासाची तारीख 28.10.2023 elle elle तरानांगस्थळः **बँकॉक आणि पद्मया**

### कॅरोल इन्फो सर्विसेस लिमिटेड सीआयएन: U74999MH1979PLC021942

नोंदणीकृत कार्यालय: वोक्हार्ट टॉवर्स, बांद्रा-कुर्ला काँप्लेक्स, बांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ टेलिफोन: +९१ २२ २६५३ ४४४४; फॅक्स: +९१ २२ २६५२ ३९०५ र्ड–मेल आयडी: investorrelations@carolinfoservices.com; वेबसाइट: www.carolinfoservices.com

> व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या कंपनीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

आपणास सुचित करण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ मधील लागू असलेल्या तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांना अनुसरून, ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, ८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर २०२१, ५ मे २०२२ २८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ ची सर्वसाधारण परिपत्रके आणि यासंदर्भात कंपनी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर सर्व परिपत्रके, ('एमसीए परिपत्रके') या सर्वांना अनुसरून कॅरोल इन्फो सर्विसेस लिमिटेड (द कंपनी) ची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २० ऑक्टोबर २०२३** रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') सुविधा/अन्य दृकश्राव्य माध्यमातून ('ओएव्हीएम') सकाळी ११:३० वा. आयोजित करण्यात आलेली आहे.

सभासदांना एजीएमला उपस्थित राहता येण्यासाठी आणि एजीएमच्या नोटीसमध्ये नमुद्र केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान इलेक्टॉनिक पध्दतीने करता येण्यासाठी कंपनीने व्हीसी/ओएव्हीएम आणि ई–मतदानाच्या सुविधेसाठी नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') चे सहकार्य घेतलेले आहे. एजीएमच्या आयोजनापुर्वी दूरस्थ ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून आपले मत नोंदविणारे सभासद व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी होउँ शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही. एजीएमला उपस्थित राहणारे आणि ज्यांनी मतदान केलेले नाही, अशा सभासदांना एजीएम दरम्यान ई-मतदानाची सुविध उपलब्ध करून दिली जाणार आहे. ई-मतदान आणि व्हीसीच्या माध्यमातून उपस्थित राहण्याबाबतची सविस्तर प्रक्रिया एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केली जाणार आहे.

त्यानुसार, कंपनीच्या ४३ व्या एजीएमला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आणि त्यात सहभागी होणे याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, याची कृपया सभासदांनी नोंद घ्यावी. व्हीसी स्विधा/ओएव्हीएमच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित राहणारे सभासद कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या हेतूने गणले जातील.

आर्थिक वर्ष २०२२–२३ च्या वार्षिक अहवालाची प्रत आणि ४३ व्या एजीएमची सूचना कंपनीच्या www.carolinfoservices.com या संकेतस्थळावर आणि एनएसडीएलच्य

एमसीएच्या परिपत्रकांनसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालासह एजीएमर्च नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्याच सभासदांना पाठवली जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार आणि हस्तांतरण प्रतिनिधी (रजिस्ट्रार)/डिपॉझिटरी नोंदणीकृत आहेत. त्यामुळे , त्याच्या कोणत्याही छापील प्रती सभासदांना पाठवल्या जाणार नाहीत. वरील बाबी लक्षात घेता, ज्या सभासदांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले

नाहीत, ते आर्थिक वर्ष २०२२–२३ चा वार्षिक अहवाल आणि आगामी एजीएमची नोटीस तसेच ई —मतदान आणि एजीएम ला उपस्थित राहण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवड प्राप्त करण्याच्या उद्देशाने नाव (सर्व धारकांचे), डीपीआयडी आणि क्लायंट आयडी, मोबाईल नंबर, निवासी पत्ता (स्व-साक्षांकित पत्त्याच्या पुरावा प्रतीसह) आणि पॅन कार्डची (सर्व धारकांची) स्वयं-साक्षांकित प्रत यासारख्या आवश्यक तपशीलांसह आम्हाला investorrelations@carolinfoservices.com वर लिहून कंपनीकडे तात्पुरते नोंदणी करू

नारीख : २६ सप्टेंबर, २०२३

ही सूचना कंपनीच्या सदस्यांना माहिती आणि त्यांच्या फायद्यासाठी एमसीएच्या संबंधित परिपत्रके अन्वये देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या आदेशानुसार

कॅरोल इन्फो सर्विसेस लिमिटेड साठी

स्टीफन डिसोझा व्यवस्थापकीय संचालक

**दिनांक** : २६ सप्टेंबर, २०२३







सीआयएन: एल६४२०२एमएच२००१पीएलसी१३४१४७ **ीकत कार्यालय :** ५वा मजला, पॅराडीगम 'बी' विंग, माइण्डस्पेस लिंक रोड, मालाड (प), मुंबई-४०००६४, भारत **टेलि. :** +९१(२२)६६६६ ०८८८ **फॅक्स :** +९१(२२)६६६६ ०८८७

वेबसाइट : www.firstsource.com ई-मेल : fsl@3i-infotech.com/complianceofficer@firstsource.com

पोस्टल बॅलट नोटीस व ई-वोटिंग माहिती

पोस्टल बॅलटची **नोटीस** याद्वारा **फर्स्टसोर्स सोल्यूशन्स लिमिटेड**च्या (''कंपनी' भागधारकांना कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४च्या नियम २० व २२ आपि सेक्रेटरियल स्टॅण्डर्डस-२ (एसएस-२) वेळोवेळी सुधारित केल्यानुसार (''व्यवस्थापन नियम'') यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ (''कायदा'')च्या कलम १०८ व कलम् ११० आणि अन्य लागू तरतुदी, जर असल्यास, निगम कामकाज मंत्रालय (''एमसीए'')द्वां निर्गमित केलेले जनरल सर्क्युलर नं. १४/२०२० दिनांकित ०८ एप्रिल, २०२०, जनरल सर्क्युल नं. १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल, २०२०, जनरल सर्क्युलर नं. २२/२०२० दिनांकित १५ जून २०२०, जनरल सर्क्युलर ३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर, २०२०, जनरल सर्क्युल ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर, २०२०, जनरल सर्क्युलर १०/२०२१ दिनांकित २३ जून, २०२१, जनरल सर्क्यलर २०/२०२१ दिनांकित ०८ डिसेंबर २०२१, जनरल सर्क्यलर ०३/२०२२ दिनांकित ०५ मे, २०२२, जनरल सर्क्युलर ११/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर, २०२२ आणि लर ०९/२०२३ दिनांकित २५ सप्टेंबर, २०२३ (यापुढे एकत्रितरीत्या संदर्भित), सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस) रेग्यलेशन्स २०१५च्या रेग्यलेशन ४४ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') आणि कायद्याचे नियम, विनियम, अन्य लागू तरतुदी, सर्क्युलर्स व अधिसूचन (समाविष्ट कोणतेही सांविधिक फेरबदल किंवा त्याकरिता वैळोवेळी लागु केलेले पुनर्कायदे) यासह वाचलेल्या व या अनुसार देण्यात आली आहे की। याखालील विशेष तराव डलेक्टॉनिक प्रणालीद्वारे (''रिमोट ई-वोटिंग'' प्रक्रिया) मतदानामार्फत पोस्टल बॅलट आधारे मंजूर

ठरावांचे वर्णन श्री रितेश मोहन इंद्रनानी (द्रीआयएन: ०६४०३१८८) यांची व्यवस्थापन संचालक व सीईओ म्हणून नेमणूक श्री. सुनिल मित्रा (डीआयएन: ००११३४७३) यांची स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती श्री. टी.सी. सुसील कुमार (डीआयएन: ०६४५३३१०) यांची स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक

करण्याकरिता कंपनीच्या भागधारकांद्वारे विचारात घेण्याचे प्रस्तावित आहे.

४. श्रीमती रेखा सेठी (डीआयएन: ०६८०९५१५) यांची स्वतंत्र संचालक म्हणून नेमणुक पोस्टल बॅलटची नोटीस सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल पत्ते एमसीए व सेबी सर्व्यलसंच्या अनसार शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ (''कट-ऑफ तारीख'') दिवशी कामकाज संपताच डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे नोंदणीकृत आहेत, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीत

पर्वोक्त सर्क्यलर्सच्या अनुपालनार्थ, कंपनीने तिच्या सदस्यांना प्रत्यक्ष पोस्टल बॅलट फॉर्म सादर करण्याऐवजी इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करणे सकर होण्याकरिता रिमोट ई-वोटिंग सविधेची तरतर केलेली आहे. सरस्यांना त्यांची संमती किंवा मतभेर केवल रिमोट ई-वोटिंग सिस्टमद्वारा व्यक्त करता येतील. या प्रयोजनार्थ, कंपनीने सदस्यांना केवळ इलेक्टॉनिक पद्धतीने

त्यांचे मतदान करणे सक्षम होण्यास रिमोट ई-वोटिंग सुविधेकरिता सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडची (''सीडीएसएल'') नियक्ती केली आहे. रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया व सूचना पोस्टल बॅलट नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. रिमोट ई-वोटिंग गरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०२३ रोजी सायं. ०५.०० वा. (भाप्रवे) संपेल. य कालावधीदरम्यान, ज्या सदस्यांची नावे कट-ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजीप्रमाणे, प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात भाग असलेले आणि सदस्यांच्य नोंदवहीत/ लाभाधिकारी मालकांच्या यादीत आलेली आहेत. तेच केवळ सीडीएसएलच्या रिमोट

ई-वोटिंगद्वारा पोस्टल बॅलटच्या नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक प्रणालीत करू शकतील. भागधारकांच्या मतदानाचे हक्के कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या भरणा केलेल्य समन्याय भागभांडवलाच्या त्यांच्या भागांशी प्रमाणशीर असणार आहेत. रिमोट ई-वोटिंग प्रणार्ल त्यानंतर मतदान करण्याकरिता सीडीएसएलद्वारे निःसमर्थ करण्यात येणार आहे. भागधारकाद्वार ठरावावर एकदा मतदान केल्यास, भागधारकास तद्नंतर ते बदलण्यास अनुमती दिली जाणार नाही. जी व्यक्ती कट-ऑफ तारखेनुसार भागधारक नाही आहे तिने ही पोस्टल बॅलट नोटीस केवळ माहितीपीत्यर्थ समजावी. संयक्त भागधारकांच्या बाबतीत. केवळ असा संयक्त भागधारक जो नावांच्या यादीत उच्च स्थानावर आहे तोच केवळ पोस्टल बॅलट नोटीसमधील समाविष्ट ठरावावर ई-वोटिंग करण्यास हक्कदार असणार आहे.

एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्सअनुसार, पोस्टल बॅलट नोटीसची प्रत www.firstsource.com या कंपनीच्या वेबसाइटवर, www.nseindia.com या एनएसईच्या वेबसाइटवर, <u>www.bseindia.com</u> या www.evotingindia.com या सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडच्या ''सीडीएसएल'') वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध आहे

ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी fsl@3iinfotech.com या रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्टच्या (आरटीए) ई-मेल पत्त्यावर ई-मेलद्वारे फोलिओ नंबर, भागधारकाचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाइल नंबर, पॅनच्या स्वयं-साक्षांकित स्कॅन्ड प्रतीसह नोंदणीकत करावयाचा ई-मेल पत्ता आणि भागधारकाच्या नोंदणीकत पत्त्याच्य पष्ट्यर्थ कोणतीही कागदपत्रे (डायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक स्टेटमेन्ट, आधार यासारखी) इ. नमद करून स्वाक्षरीकत विनंतीपत्राची एक स्कॅन्ड प्रत पाठवावी

श्री. ओमकार दिंडोरकर (सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नं. २४५८०), यांच्या अनुपस्थितीत, श्रीमती दिप्ती कुलकर्णी (सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नं. २२५०२), मेसर्स एमएमजेबी ॲंण्ड असोसिएट्स एलएलपीचे भागीदार, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज, यांची ई-वोटिंग प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शकरीतीने आयोजनाकरिता परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे मतदानाकरिता सुविधेसंबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक सेन्टल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल''), 'ए' विंग, २५वा मजला, मॅराथॉन फ्यचरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊण्डस, एन, एम, जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांना संबोधीत असाव्यात helpdesk.evoting@cdslindia.com यावर ई-मेल पाठवावा किंवा टोल-फ्री नं. १८०० २२ ५५ ३३ यावर कॉल करावा.

पजा नांबीया कंपनी सचिव

पॅकेजमध्ये समावेश: विमान तिकीट • निवासव्यवस्था • जेवण \* • सर्व स्थानांतरण

**पत्ता :** दुसरा मजला, मेन लाईन स्टेशन बिल्डिंग, सी. एस. एम. टी., मुंबई - 400001

Call/SMS/WhatsApp "OBT" to 8287931886